



कार्यकारी अभियंता,
परीवर्तन व्यवस्थापन, ई-प्रशासन,
ई-जलसेवा प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय,
जलसंपत्ती भवन, कोथरुड, पुणे- ४११ ०३८
दुरध्वनी: ०२०-२५४६८९८२, फॅक्स: ०२०-२५४४५७६३
ई-मेल: eecm.pmo@ wrd.maharashtra.gov.in



सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग

(फक्त ई-मेल द्वारे) जा.क्र.: पी.एम.ओ./२०१४

दिनांक:- 27/11/2014

प्रति,

मा. कार्यकारी संचालक
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ,
पुणे

विषय:-	जलसंपदा विभागाकरिता ई-सेवा पुस्तक ही प्रणाली राबविण्याबाबत- दि. ३१/१२/२०१५ पुर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांची नोंदणी करणेबाबत स्पष्टीकरण
संदर्भ:-	१) आपले पत्र क्र.मकृखोविम/(53/258)/2014/आ-1/8789, दिनांक 27.11.2014 २) कोयना संकल्पचित्र मंडळ, पुणे या कार्यालयाचे पत्र क्र. कोसंचिमं/ई-सेवा पुस्तक/3028/2014, दि. ११/११/२०१४

संदर्भिय पत्रान्वये विषयांकित प्रकरणी ई-सेवा पुस्तक प्रणालीमध्ये दि. ३१/१२/२०१५ पुर्वी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांचे लॉगीन आय डी तयार करावे किंवा कसे याबाबत विचारणा करण्यात आली होती.

या अनुषंगाने सविनय कळविण्यात येते की, संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये (प्रत संलग्न) ई-सेवा पुस्तक प्रणालीमध्ये संबंधित DDO यांनी दि. १/११/२०१४ रोजी त्यांचे कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांची नोंदणी करावी, असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही करावी. म्हणजे त्यानंतर प्रणालीमार्फत त्यांचे लॉगीन आय-डी तयार होईल. **मात्र यापैकी जे कर्मचारी दि. ३१/१२/२०१५ पुर्वी सेवानिवृत्त होतील, त्यांनी ई-सेवा पुस्तक प्रणालीमध्ये स्वतःची माहिती भरू नये.**

कृपया याअनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही व्हावी, ही विनंती. आवश्यकता भासल्यास या कार्यालयातील श्रीमती. लिमये, स.अ.-१ अथवा श्रीमती. मराठे यांचेशी संपर्क साधावा.

सहपत्र:- संदर्भिय पत्र क्र. २

श्री. प्रविण कोल्हे,
कार्यकारी अभियंता,
परीवर्तन व्यवस्थापन, ई-प्रशासन

प्रतीलिपी:-

सर्व मा. कार्यकारी संचालक / मा. महासंचालक, जलसंपदा विभाग, उपरोक्तनुसार कार्यवाहीस्तव सविनय सादर
सर्व मा. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उपरोक्तनुसार कार्यवाहीस्तव सविनय सादर
सर्व मा. अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, उपरोक्तनुसार कार्यवाहीस्तव सविनय सादर
सर्व कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, उपरोक्तनुसार कार्यवाहीस्तव समादराने अग्रेषित.

	 <p>सत्यमेव जयते</p> <p>महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग कोयना संकल्पचित्र मंडळ (ISO 9001:2008 Registered) जलसंपत्ती भवन, कोथरुड, पुणे - ४११०३८ दूरध्वनी ०२०-२५४६८९८२ फॅक्स ०२०-२५४४५७६३ ई मेल - : sekdc_pune@wrd.maharashtra.gov.in</p>
---	---

फ़क्त ई मेल द्वारा

जा.क्र.कोसंचिमं/ई-सेवा पुस्तक/3028/2014

दिनांक

: 11/11/2014

प्रति,

मा. सर्व मुख्य अभियंता,
जलसंपदा विभाग,

विषय - जलसंपदा विभागासाठी ई-सेवा पुस्तक ही प्रणाली राबविण्याबाबत.

DDO मार्फत सर्व पदे व कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांची नोंदणी करणेबाबत.

संदर्भ: या कार्यालयाचे पत्र जा.क्र.कोसंचिमं/Digital Service/1881/2014 dtd .20.9.2014

उपरोक्त संदर्भित पत्राचे अवलोकन व्हावे. संदर्भित पत्रान्वये ई-सेवा पुस्तक प्रणालीमध्ये डिडीओ यांनी त्यांचे अधिनस्त कार्यालयांची नोंदणी करणे बाबत मार्गदर्शक सूचना कळविण्यात आल्या होत्या.

यानंतर सदर डिडीओ यांनी त्यांचे अधिनस्त कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे Log in ID तयार करावयाचे आहेत. त्यासाठी आवश्यक असणा-या टप्पेनिहाय मार्गदर्शक सूचना परिशिष्ट-1 मध्ये सोबत जोडण्यात येत आहेत. सदर सूचनांनुसार संबंधित डिडीओ यांनी स्वतः कार्यवाही केल्यानंतर त्या सर्व अधिकारी / कर्मचा-यांना प्रणाली व्दारे SMS जाईल तसेच या बाबतीत त्यांना ई-मेल व्दारे सुध्दा कळविण्यात येईल. यानंतर संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना दिलेल्या संकेतस्थळांच्या लिंकवर क्लिक केल्यावर ई-सेवा पुस्तक प्रणालीमध्ये त्यांना माहिती भरता येईल. प्रणालीमध्ये भरावयाची माहिती उदा. कार्यालयातील भरलेली पदे इ. दि. 01.11.2014 असल्याप्रमाणे भरण्यात यावील. याबाबत त्यांना स्वतंत्रपणे प्रशिक्षण देण्यात येईल.

डिडीओ यांनी प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीची अधिकारी / कर्मचारी यांना print काढून ती लेखी आदेशान्वये संबंधितांना द्यावी. याबाबत संबंधित ACE/ASE/DEE व DDO यांना दृकश्राव्य माध्यमाव्दारे प्रशिक्षण देण्यात येईल व त्याबाबत परिशिष्ट-2 नुसार नियोजन करण्यात आले आहे.

तरी याबाबत आवश्यक ती कार्यवाही दि. 29 नोव्हेंबर 2014 पूर्वी पूर्ण करण्यात यावी असे संबंधितांना निर्देशित करावे ही विनंती. त्यानंतर प्रणालीमध्ये कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांची नोंदणी करता येणार नाही . काही कर्मचाऱ्यांची नोंदणी राहून गेल्यास आणि त्यामुळे भविष्यात त्यांचे सेवा व वेतन विषयक अडचणी निर्माण झाल्यास संबंधित डिडिओ त्यास जबाबदार राहतील .

दि. 29 नोव्हेंबर 2014 पर्यंत झालेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाही बाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडलेल्या प्रपत्राप्रमाणे कृपया या कार्यालयास पाठवावे .

हे आपल्या माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर .

अधीक्षक अभियंता
कोयना संकल्पचित्र मंडळ,
कोथरूड, पुणे 38 .

प्रत मा . प्रधान सचिव (जसं) , जलसंपदा विभाग मंत्रालय , मुंबई . (लक्षवेध :श्री . अ .बा . पाटील , (सहसचिव सेवा)) यांना माहितीस्तव सविनय सादर .

प्रत मा . महासंचालक / कार्यकारी संचालक - आपणांस विनंती करण्यात येते की , आपले कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची नोंदणी केल्याबाबत या कार्यालयास दि . 29 . 11 . 2014 पूर्वी कळवावे .

प्रत सर्व अधीक्षक अभियंता यांना माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सस्नेह अग्रेषित

प्रत सर्व कार्यकारी अभियंता यांना माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित .